



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.-०१/०८/२०२५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल (पोचपावती)

वार्ड क्र: ४

मालमत्ता क्र: २६०

भाग क्र: ४

जुना वार्ड क्र: ४

जुना मालमत्ता क्र: २२२

मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै:

प्रकाश परशुमल आहुजा

भोगवटदाराचे नाव:

मालमत्तेचे वर्णन: दुकान

बिल क्र.

DND2519

भाडेकरूचे नाव:

पत्ता: शिवाजी चौक दौंड

दुकान / इमारतीचे नाव:

-रॉयल फर्निचर

संगणक क्र.: W5Z1000029

राचे विवरा	संकलित कर रु	वृक्ष कर रु	अग्निशमन कर रु	वि. स्वच्छता कर रु	शिक्षण उपकर रु	रो. ह. उपकर रु	उपयोगकर्ता शुल्क रु	शास्ती रु	दुकान गाळा भाडे रु	एकूण कर रु
थकीत मागणी रु	३०५८०	१४१५	६२२	६२२	१८१०४	४५२६	११०७	३४००८		१०९८४
चालू मागणी रु	२८६९	१२०	५७	५७	१५९४	३९९	५९५			५६९१
एकूण मागणी रु	३३४४९	१५३५	६७९	६७९	१९६९८	४९२५	१७०२	३४००८		१६६७५

मालमत्ता धारकाची किंवा पावती चेष्टा:पाची सही



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.-०१/०८/२०२५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल

वार्ड क्र: ४

मालमत्ता क्र: २६०

भाग क्र: ४

जुना वार्ड क्र: ४

जुना मालमत्ता क्र: २२२

मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै:

प्रकाश परशुमल आहुजा

भोगवटदाराचे नाव:

मालमत्तेचे वर्णन: दुकान

बिल क्र.

DND2519

भाडेकरूचे नाव:

पत्ता: शिवाजी चौक दौंड

दुकान / इमारतीचे नाव:

-रॉयल फर्निचर

संगणक क्र.: W5Z1000029

१) महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देय होतो. २) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५०(३) अन्वये विल दिल्यापासून १५ दिवसांचे आत विलातील संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास संकलित करात १ टक्का सवलत मिळेल. ३) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील (राजपत्र दि. २७/०४/२०१० असाधारण भाग ४) मधील सुधारीत कलम १५० अ (१) कमेचा पुर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमाह २% शास्ती भरावी लागेल व चालू मागणीतील पहिली अर्धवार्षिक रक्कम दि. ३०/०९/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी. त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% शास्ती लागेल व चालू मागणीतील दुसरी अर्धवार्षिक रक्कम दि. ३१/१२/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी अन्यथा त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% प्रतिमाह शास्ती भरावी लागेल. ४) रक्कम न भरल्यास कलम १५० अ (१) अन्वये एकूण थकीत रकमेच्या प्रतीमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. व कर रक्कम दंडासह भरणा करणे बंधनकारक राहील. ५) वेळीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही किंवा (अ) पुर्ण कराचा भरणा शास्ती ची रक्कम, व्याज, फी व इतर बाकी रक्कम विहित मुदतीत भरली नाही किंवा (ब) कलम १६९ नुसार अशा विला विरुद्ध अपिल केली नाही, तर अशी रक्कम व तो वसूल करण्याचा सर्व खर्च कलम १५२ अन्वये मुख्याधिकारी यांच्या सहिते वॉरंट (अधिपत्र) मालमत्तेची अटकावणी किंवा जप्ती करून व ती जाहिर लिलावाद्वारे विकून वसुलीस पात्र असेल ६) जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेबाबत मा. रक्कमेत आपली स्थावर मालमत्ता ताब्यात घेता येईल. ७) सदर देयक ३१/०७/२०२५ पर्यंत चे वसुली नोंदीस आधिन राहून लागू करण्यात येत आहेत. असल्यास, भरलेली रक्कम सदर विलातून समायोजित केली जाईल.

सन २०२५-२६ करीता मागणी

कराचे विवरण	थकीत मागणी रु	चालू मागणी		चालू वसुली (असल्यास)	सन २०२५-२६ ची एकूण देय मागणी रु
		प्रथम अर्धवार्षिक मागणी रु	दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	पावती पु. पावती क्र दिनांक	
संकलित कर रु	३०५८०	१४३५	१४३४		३३४४९
वृक्ष कर रु	१४१५	६०	६०		१५३५
अग्निशमन कर रु	६२२	२९	२८		६७९
वि. स्वच्छता कर रु	६२२	२९	२८		६७९
शिक्षण कर रु	१८१०४	७९७	७९७		१९६९८
रो. ह. उपकर रु	४५२६	२००	१९९		४९२५
उपयोगकर्ता शुल्क रु	११०७	२९८	२९७		१७०२
शास्ती रु	३४००८				३४००८
दुकान गाळा भाडे रु					
एकूण कर रु	१०९८४	२८४८	२८४३		१६६७५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये या तारखेनंतर शास्तीसहीत भरावयाची रक्कम.

विवरण	ऑग-२५	सप्टे-२५	ऑक्टो-२५	नोव्हें-२५	डिसे-२५	जाने-२६	फेब्रु-२६	मार्च-२६
थकीत देय रक्कम रु	१०९८४	१२१२४	१३२६३	१४४०३	१५५४२	१६६८२	१७८२१	१८९६१
पहिली अर्धवार्षिक मागणी रु	२८४८	२८४८	२८४८	२८४८	२९०५	५८०५	५९१९	६०३३
दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	२८४३	२८४३	२८४३	२८४३	२८४३			
एकूण देय रक्कम रु	१६६७५	१७८१५	१८९५४	१०००९४	१०१२९०	१०२४८७	१०३७४०	१०४९९४

झाडे लावा,
झाडे जगवा



स्वच्छ दौंड
सुंदर दौंड



कर विभाग प्रमुख

मुख्याधिकारी

दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

टिप : सदर देयक / दाखला मालमत्ता कर आकारणीच्या प्रयोजनार्थ आहे. यावरून मालकीहक्क सिद्ध होत नाही. किंवा मालकी हक्क पुरावा म्हणून वापरता येणार नाही.

ऑनलाईन मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता वेबसाईट :- daundmc.com